

Time: 3 Hours

Total Marks: 100

- 1. All Questions are compulsory subject to internal choice.**
- 2. Exercise internal options wherever given.**
- 3. Figures to the right represent full marks to the question.**
- 4. All questions should be answered w.r.t assessment year 2023-24.**
- 5. All workings shall form part of the main answer.**
- 6. Use of simple calculator is allowed.**

Q.1(a) Choose the Most Appropriate Alternative and rewrite the Statements. (Any Ten) (10)

1. Gift received from a grandmother of Rs.51,000 is _____.
(a) Taxable (b) Non-Taxable (c) a Business Receipt (d) Business Expenditure
2. The legal status of University of Mumbai is -----
a) Association of Persons b) Artificial Judicial Person c) Company d) Local Authority
3. Employer's Contribution to Recognized Provident Fund in excess of ----- of basic salary plus dearness allowance is taxable.
a) 10% b) 12.5% c) 12% d) 8.5%
4. The maximum amount that can be claimed as deduction under section 24 (b) for a self-occupied property is -----
a) No limit b) Rs 30,000 c) Rs 1,50,000 d) Rs 2,00,000
5. From the following which are the expense which are not deductible while computing taxable income from business.
a) Employee's health insurance premium b) Depreciation d
c) Cash Payment in excess of Rs 10,000 d) GST paid.
6. Unabsorbed depreciation can be carried forward for ----- period.
a) 8 years b) indefinite c) 10 years d) 6 years.
7. From the following which asset doesn't fall under the ambit of capital asset as per income tax law.
a) Patent b) Jewellery c) Agricultural land in rural area d) residential property.
8. Mr. Malhar, a government employee upon super annuation, is in receipt of Gratuity. He intends to commute his pension. Exemption towards commutation of pension shall be _____.
(a) 100% of amount received (b) 1/3 of such 100%commuted value of pension
(c) 50% of amount received (d) 1/2 of such 100%commuted value of pension
9. Standard deduction u/s 16 under the head salary is _____
(a) Rs.50,000 (b) Lower of Rs.50,000 or gross salary (c) Lower of Rs.50,000 or netsalary(d) Rs.1,50,000.
10. The maximum limit for Pension Plan u/s 80CCC is Rs -----
(a) 1,00,000 (b) 1,50,000 (c) 2,00,000 (d) 75,000
11. The tax rates are laid down for each assessment year by the -----
(a) Finance Act (b) RBI Budget (c) Five Year Plan (d) CBDT
12. Income from Minor Child is Exempt u/s 10(32) upto Rs _____
(a) 1,800 per minor child (b) 1,500pm. per minor child (c) 2,500 per minor child
(d) 1,500 per minor child

Q.1 (b) State whether the following statements are True or False (**any ten**)**10**

1. Income earned by way of smuggling gold is taxable under Income Tax Act 1961.
2. An Award received by an individual from state government is fully taxable under Income Tax Act 1961.
3. Payment is received under Key Man Insurance Policy is fully exempt.
4. Bonus is taxable on due basis.
5. If an asset is used for period of less than 180 days the rate of depreciation is restricted to 50% only.
6. Total Deductions under chapter VI A cannot exceed Gross Total Income.
7. Profit on sale of import license is taxed under head income from other sources.
8. Unit of Mutual Fund held for 36 months is treated as short term capital asset.
9. Fixed Medical Allowance is always exempt.
10. Pin money received by wife is not taxable income in the hands of wife.
11. The tax liability is computed in the assessment year.
12. Residential Status and Citizenship both are different from each other.

Q.2.a) Dr Ram Kumar working as a Scientist in the Indian Space Research. From the following particulars of his income for the previous year ended 31st March 2023, you are required to compute his total income for Assessment Year 2023-24. (10)

Sr. No.	Particulars	Amount (Rs)
1	Monthly basic salary	2,29,800
2	Dearness allowance	18% of Basic
3	Professional tax	2,500
	Other information:	
4	He received 'Vigyan Ratna' award from Central Government	15,00,000
5	Interest on saving bank account with Bank of India	11,000
6	He invested in Public Provident Fund	1,15,000

Q.2.(b) Mr Allet is a disabled person (49%) as is certified by medical authority. He has provided following particulars of his income for the previous year ended 31st March 2023. You are required to compute the net taxable income for Assessment year 2023-24. (10)

Sr No.	Particulars of owned house	House 1 (Let - out) Rs.	House 2 (Self - Occupied) Rs.
1	Fair Rent (per month)	90000	85000
2	Rent Received (per month)	87000	Nil
3	Municipal Taxes	29,000	20,000
4	Interest on loan taken borrowed on 1 April 2022 for house construction.	Nil	2,90,000
5	Maintenance charges	85,000	90,000
	Other Information		
7	Dividend from Co-operative Society		15,500
8	He paid Interest of Rs.17,000 on Education Loan taken from State Bank of India for his son, who is pursuing M.com (Accountancy), from Mumbai University		

OR

Q2(c). Mr. Rakesh retires on 31st Dec 2022 from Bank of Maharashtra, a government entity, after being in service for 20 years 5 months, he received following amounts. (20)

- | | |
|---|------------------------|
| 1. Basic Salary | Rs. 1,75,000 per month |
| 2. Dearness Allowance | Rs. 55,000 per month |
| 3. Uncommuted Pension | Rs. 65,000 per month |
| 4. Commuted Pension | Rs. 45,00,000 |
| 5. Gratuity | Rs. 55,00,000 |
| 6. Leave Encashment received while in service | Rs. 6,00,000 |

He is also the owner of two-house properties the details of which are furnished below-

Particulars	Self-Occupied property	Let out Property
Standard Rent	Rs 25,00,000	Rs 17,50,000
Fair Rent	Rs 20,00,000	Rs 19,50,000
Actual Rent (10months)	NIL	Rs 22,00,000
Municipal Valuation	Rs 18,00,000	Rs 20,50,000
Municipal Taxes	8% of Municipal Valuation (paid by the owner)	15% of Municipal Valuation (paid by the tenant)
Home loan principal amount repayment	Rs 1,00,000	Rs 1,00,000
Interest on Home loan	Rs 2,00,000 (Borrowed on 1st April 2020)	Rs 4,00,000 (Borrowed on 1st April 2021)

He paid Rs. 4,50,000 as interest on education loan for his son who went for further studies to USA. You are required to compute his net taxable income for Assessment year 2023-24.

Q3 (a) Following is the Profit & Loss Account of "M/s Pharma" owned by Mrs. Priya for the year ended 31st March, 2023. (20)

Profit & Loss Account For the Year Ended 31st March, 2023

Particulars	Rs.	Particulars	Rs.
To Salaries (including 3,80,000 is bonus still not paid)	6,80,000	By Gross Profit	15,57,000
To Conveyance Expenses		By Saving Bank Interest	22,500
To Lost by Fire	2,900	By Interest on Bonds	40,000
To Profession Tax	1,500	By Income Tax Refund	25,000
To Office Expenses	2,100		
To Printing & Stationery	40,000		
To Depreciation	3,000		
To Car Expenses	18,000		
To Household Expenses	14,000		
To Interest on Car Loan	10,800		
To Interest on Capital	18,000		
To Net Profit	18,000		
	8,36,200		
Total	16,44,200	Total	16,44,500

Additional Information:

- 1) Deprecation as per Income Tax Rules is Rs.42,000.
 - 2) 75% of car is used for personal purpose.
 - 3) She contributed Rs.84,000 towards Life Insurance Premium for herself.
 - 4) She invested Rs.10,000 in Sukanya Samruddhi Scheme for her daughter.
- Compute the Taxable Income of Mrs. Priya for the assessment year 2023-24.

OR

Q.3 (b) Mr. Smeet provides the following information for the Previous year ended 31st March, 2023.

(20)

Profit & Loss Account For the Year Ended 31st March, 2023

Particulars	Rs.	Particulars	Rs.
To Salaries	4,70,000	By Gross Profit	21,62,000
To Telephone Expenses	20,400	By Rent Received from Let-out House Property	5,36,000
To Property Tax	24,000		
To Profession Tax	5,000		
To Electricity Expenses	57,200		
To Printing & Stationery	2,400		
To Depreciation	84,200		
To Repairs & Maintains	65,400		
To Legal Expenses	10,000		
To Interest on Housing Loan	2,20,000		
To Drawings	1,16,000		
To Net Profit	16,23,400		
Total	26,98,000	Total	26,98,000

Additional Information:

- 1) Municipal valuation of House Property is Rs. 4,84,000
- 2) Repairs & Maintenance include Rs.24,000 for repairs for house property.
- 3) 20% of Telephone Expenses incurred for residence.
- 4) He invested Rs.30,000 in Pension Fund of LIC for himself.
- 5) He paid Medical Insurance premium of Rs.28,000/- by credit card for himself and spouse.

You are required to compute his taxable income for the Assessment year 2023-24.

Q.4 (a): Mr. Prathmesh Parab purchased a residential Property for Rs 33,00,000 on 24th January, 1998.

Additional information related to property was as follows:

(10)

1. Fair market value as on 1st April, 2001 was Rs. 37,50,000
 2. Cost of construction of 1st floor in the financial year 2004-05 Rs. 4,50,000
 3. Cost of construction of 2nd floor in the financial year 2011-12 Rs. 9,00,000
 4. He sold the above property on 24-01-2023 for Rs. 2,70,00,000 paid brokerages of Rs. 6,00,000.
 5. He purchased new residential property for Rs. 66,00,000 on 14-02-2023.
- He also invested Rs.15,00,000 in the eligible bonds issued by National Highway Authority of India (NHAI) On 15-03-2023.

Compute his Capital Gain for the Assessment Year 2023-24.

Relevant Cost Inflation Indices are as follows:

Financial Year	Cost Inflation Index
2001-02	100
2004-05	113
2011-12	184
2022-23	331

Q.4 (b) :Mr. Wilson citizen of USA. The following are the details of his visit to India during past 8 years (10)

Previous Year	No. of days stay in India
2015-16	120
2016-17	105
2017-18	113
2018-19	190
2019-20	125
2020-21	57
2021-22	200
2022-23	160

Determine his residential status for the Assessment year 2023-24.

OR

Q.4 (c) : Mr.Nilesh furnishes you the following particulars for the previous year ending 31st March,2023.He requests you to compute the taxable capital gain for Assessment year 2023-24. (10)

- 1) He purchased residential property on 19th January, 1995 for Rs. 36,00,000
- 2) Fair Market Value on 1st April, 2001 was Rs.40,00,000.
- 3) He sold on 5th July, 2022 his residential property for Rs. 3,00,00,000.
- 4) Expenses on transfer amounted to Rs. 3,00,000.
- 5) **He incurred expenses on improvement:**
 Rs. 6,00,000 in the financial year 2002-03
 Rs. 10,00,000 in the financial year 2010-11.
- 6) He purchased a new residential house for Rs. 64,00,000 on 12th December, 2022
- 7) He deposited Rs. 6,00,000 in eligible bonds issued by Rural Electrician Corporation Limited (RECL) on 14th November, 2023.

Relevant Cost Inflation Indices are as follows:

Previous Year	Cost Inflation Index
2001-02	100
2002-03	105
2010-11	167
2022-23	331

Q.4 (d): Mr. Prakash has earned the following income during the previous year ended on 31st March, 2023.

(10)

Particulars	Rs.
1) Professional fees earned in India, received in Japan	2,50,000
2) Profits from business in Dubai controlled from India	1,50,000
3) Salary earned and received in Bangladesh	50,000
4) Interest from Bank Account in India	60,000
5) Income from business in China, Controlled from Indonesia	75,000
6) Rent from house in New York received in Nepal	90,000
7) Salary received in India, from U.S.A. Based Firm	1,00,000
8) Amount brought into India out of the past untaxed profits earned outside India	1,50,000

Compute his total income for the assessment year 2023-24 assuming as follows:

- He is Resident and Ordinarily Resident
- He is Resident but not Ordinarily Resident

Q.5 (a) Explain the period of holding of a capital asset. Illustrate when Short term Capital gains and Long Term Capital gain arises. (10)

(b) Explain any 5 Exemptions under Section 10 (10)

OR

Q5 (c). Write Short notes on: (any four) (20)

- Pension
- Deductions under Section 80U
- Deductions under Section 24
- Define : Assessment year and Previous Year
- Tax incidence with reference to Scope of Total Income
- Deemed to be let out property

[वेळ: ३ तास]

[गुण: १००]

तुम्हाला योग्य प्रश्नपत्रिका मिळाली आहे का हे कृपया तपासून घ्या.

सूचना : १. सर्व प्रश्न हे अंतर्गत निवडीनुसार अनिवार्य आहेत.

२. जेथे दिलेले असेल तेथे अंतर्गत पर्यायांचा वापर करा.
३. उजवी कडील अंकप्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात.
४. सर्व प्रश्नांची उत्तरे करनिर्धारणवर्ष २०२३-२४ मध्ये दिली पाहिजेत.
५. तुम्ही केलेली टाचणे उत्तराचा भाग असेल.
६. साधे गणकयंत्र वापरण्याची परवानगी आहे.
७. मराठी रुपांतराबाबत कोणतीही अडचण असल्यास मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका ग्राह्य धरावी.

प्र. १ अ) खालील वाक्ये सुयोग्य पर्याय निवडून पुन्हा लिहा. (कोणतेही दहा)

(१०)

१. आजीकडून मिळालेली रु. ५१,००० ची भेटवस्तू _____ आहे.

अ) करपात्र ब) गैर-करपात्र क) व्यवसायाचीपावती ड) व्यवसायखर्च

२. मुंबई विद्यापीठाचा कायदेशीर दर्जा _____ आहे.

अ) व्यक्तीची संघटना ब) कृत्रिम न्यायिक व्यक्ती क) कंपनी ड) स्थानिक प्रशासन

३. नियोक्त्याकडून मिळालेले मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीमध्ये नियोक्त्याचे ----- मूळ वेतन अधिक महागाई भत्ता करपात्र आहे.

अ) १०% ब) १२.५% क) १२% ड) ८.५%

४. स्वतःच्या ताब्यात असलेल्या निवासी मालमत्तेसाठी कलम 24 (ब) अंतर्गत वजावट म्हणून दावा करता येणारी कमाल रक्कम ----- आहे.

अ) मर्यादा नाही ब) रु ३०,००० क) रु १,५०,००० ड) रु २,००,०००

५. व्यवसायातील करपात्र उत्पन्नाची गणना करताना खालीलपैकी कोणते खर्च वजा केले जात नाहीत.

अ) कर्मचाऱ्यांचा आरोग्य विम्याचा हफ्ता ब) घसारा

क) १०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख दिले ड) GST भरला.

६. अवशोषित अवमूल्यन ----- कालावधीसाठी पुढे नेले जाऊ शकते.

अ) ८ वर्षे ब) अनिश्चित क) १० वर्षे ड) ६ वर्षे.

७. खालीलपैकी कोणती मालमत्ता आयकर कायदानुसार भांडवली मालमत्तेच्या कक्षेत येत नाही.

अ) पेटंट ब) दागिने क) ग्रामीण भागातील शेतजमीन ड) निवासी मालमत्ता.

८. श्री मल्हार, सुपर ॲन्युएशनवर एक सरकारी कर्मचारी, ग्रॅज्युइटी प्राप्त करत आहेत. त्याचे पेन्शन कम्प्युट करण्याचा त्याचा मानस आहे. पेन्शनच्या कम्प्युटेशनसाठी सूट _____ असेल.

अ) मिळालेल्या रकमेच्या १००% ब) पेन्शनच्या अशा १००% कम्प्युटेड मूल्याच्या $\frac{1}{3}$

क) मिळालेल्या रकमेच्या ५०% ड) पेन्शनच्या अशा १००% कम्प्युटेड मूल्याच्या $\frac{1}{2}$

९. पगार अंतर्गत १६ अंतर्गत, मानक वजावट _____ आहे

अ) रु. ५०,०००

ब) रु ५०,००० पेक्षा कमी किंवा एकूण पगार

क) रु. ५०,००० पेक्षा कमी किंवा निव्वळ पगार

ड) रु. १,५०,०००

१०. ८०CCC अंतर्गत पेन्शन योजनेची कमाल मर्यादा रु. ----- आहे.

अ) १,००,०००

ब) १,५०,०००

क) २,००,०००

ड) ७५,०००

११. कर दर प्रत्येक मूल्यांकन वर्षासाठी ----- द्वारे निर्धारित केले जातात.

अ) वित्त कायदा

ब) RBI बजेट

क) पंचवार्षिक योजना

ड) CBDT

१२. अल्पवयीन मुलाचे उत्पन्न १०(३२) नुसार _____ रुपये पर्यंत सूट आहे

अ) प्रति अल्पवयीन मुलासाठी १,८००

ब) दुपारी १,५००. प्रति अल्पवयीन बालक

क) २,५०० प्रति अल्पवयीन बालक

ड) प्रति अल्पवयीन मुलासाठी १,५००

प्र.१ ब) खालील विधाने सत्य आहेत की असत्य (कोणतेही दहा)

(१०)

१. सोन्याची तस्करी करून मिळालेले उत्पन्न आयकर कायदा १९६१ अंतर्गत करपात्र आहे.

२. आयकर कायदा १९६१ अंतर्गत राज्य सरकारकडून एखाद्या व्यक्तीला मिळालेला पुरस्कार पूर्णपणे करपात्र असतो.

३. की मॅन इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत पेमेंट प्राप्त झाले आहे पूर्णपणे करमुक्त आहे.

४. बोनस देय करपात्र आहे.

५. जर मालमत्ता १८० दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी वापरली गेली असेल तर घसारा दर केवळ ५०% पर्यंत मर्यादित आहे.

६. धडा VI A अंतर्गत एकूण वजावट एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असू शकत नाही.

७. आयात परवान्याच्या विक्रीवरील नफ्यावर इतर स्रोतांच्या मुख्य उत्पन्नाअंतर्गत कर आकारला जातो.

८. म्युच्युअल फंडाचे युनिट ३६ महिन्यांसाठी ठेवली जाते ती अल्प मुदतीची भांडवली मालमत्ता मानली जाते.

९. निश्चित वैद्यकीय भत्ता नेहमी सूट आहे.

१०. बायकोला मिळालेले पिन पैसे हे बायकोला करपात्र उत्पन्न नसते.

११. कर दायित्वाची गणना मूल्यांकन वर्षात केली जाते.

१२. निवासी स्थिती आणि नागरिकत्व दोन्ही एकमेकांपासून भिन्न आहेत.

प्र.२.अ) डॉ राम कुमार भारतीय अंतराळ संशोधनात वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या त्याच्या उत्पन्नाच्या खालील तपशिलांवरून, यावरून करनिर्धारण वर्ष २०२३-२४ करिता त्यांचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

(१०)

अनुक्रमांक	तपशील	रक्कम (रु.)
१	मासिक मूळ पगार	२,२९,८००
२	महागाई भत्ता	मूळपगाराच्या १८%
३	व्यावसायिक कर	२,५००
	इतर माहिती :	
४	त्यांना केंद्रसरकार चा 'विज्ञानरत्न' पुरस्कार मिळाला	१५,००,०००
५	बँक ऑफ इंडिया मधील बँक खात्याच्या बचतीवर व्याज	११,०००
६	त्यांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केली	१,१५,०००

प्र.२. ब) श्री.एलेट हे वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली अपंग व्यक्ती (४९ %) आहे. त्याने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या मागील वर्षासाठी त्याच्या उत्पन्नाचे खालील तपशील दिले आहेत. तुम्हाला कर निर्धारण वर्ष २०२३-२४ करिता त्यांचे करपात्र उत्पन्न निश्चित करा. (१०)

अनुक्रमांक	मालकीच्या घराचे तपशील	घर १ भाड्याने दिलेले रु.	घर २ स्वतःचे वास्तव्य रु.
१	सुयोग्य भाडे (दरमहा)	९०,०००	८५,०००
२	भाडे मिळाले (दरमहा)	८७,०००	निरंक
३	नगरपालिका कर	२९,०००	२०,०००
४	घरासाठी १ एप्रिल २०२२ रोजी घेतलेल्या कर्जावरील व्याज	निरंक	२९०,०००
५	देखभाल शुल्क	८५,०००	९०,०००
इतर माहिती			
६	सहकारी संस्थेकडून लाभांश		१५,५००
७	मुंबई विद्यापीठातून एमकॉम (अकाऊंटन्सी) शिकणाऱ्या आपल्या मुलासाठी बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या शैक्षणिक कर्जावर त्यांनी रु. १७,००० चे व्याजदिले.		

किंवा

प्र. २.क) श्री राकेश ३१ डिसेंबर २०२२ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी संस्थेतून सेवा निवृत्त होत आहेत, २० वर्षे ५ महिने सेवेत राहिल्या नंतर त्यांना पुढील रक्कम प्राप्त झाली. (२०)

१. मूळ वेतन रु. १,७५,००० दरमहा
२. महागाई भत्ता रु. ५५,००० दरमहा
३. अनकम्युटेडपेन्शन रु. ६५,००० दरमहा
४. कम्युटेडपेन्शन रु. ४५,००,०००
५. ग्रॅज्युइटी रु. ५५,००,०००
६. सेवेत असताना मिळालेले लीव्ह एनकॅशमेंट रु. रु. ६,००,०००

ते दोन घरांच्या मालमत्तेचा ही मालक आहे, ज्याचा तपशील खाली दिला आहे-

तपशील	स्वतःचे वास्तव्य	भाड्याने दिलेले
प्रमाणित भाडे	रु. २५,००,०००	रु. १७,५०,०००
सुयोग्य भाडे	रु. २०,००,०००	रु. १९,५०,०००
प्रत्यक्ष भाडे (१० महिने)	निरंक	रु. २२,००,०००
महानगर पालिका मूल्यांकन	रु. १८,००,०००	रु. २०,५०,०००
नगरपालिकेचा कर	नगर पालिका मूल्यांकनाच्या ८%	नगर पालिका मूल्यांकनाच्या १५%

	(मालकाने पैसे दिले)	(भाडेकरूने पैसे दिले)
गृह कर्जाच्या मूळ रकमेची परतफेड	रु. १,००,०००	रु. १,००,०००
गृह कर्जा वरील व्याज	रु. २,००,००० (१ एप्रिल २०२० रोजी कर्ज घेतले)	रु. ४,००,००० (१ एप्रिल २०२१ रोजी कर्ज घेतले)

पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज म्हणून त्यांनी रु. ४,५०,००० भरले. यावरून कर निर्धारण वर्ष २०२३-२४ करिता त्यांचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

प्र. ३. अ) ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षा करिता श्रीमती प्रिया यांच्यामालकीच्या "मेसर्स फार्मा" चे नफा आणि तोटा खाते खालील प्रमाणे आहे. (२०)

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षा करिता नफा - तोटापत्रक

तपशील	रु.	तपशील	रु.
वेतन (यासह रु. ३,८०,००० बोनस अद्याप दिलेला नाही)	६,८०,०००	ढोबळनफा	१५,५७,०००
वहन खर्च	२,९००	बँकेच्या बचत खात्यावरील व्याज	२२,५००
आगीमुळे नुकसान	१,५००	कर्जरोख्यावरील व्याज	४०,०००
व्यवसाय कर	२,९००	आयकर परतावा	२५,०००
कार्यालयीन खर्च	४०,०००		
छपाई व सामुग्री	३,०००		
घसारा	१८,०००		
वाहनखर्च	१४,०००		
घरगुतीखर्च	१०,८००		
कार कर्जावरील व्याज	१८,०००		
भांडवलावर व्याज	१८,०००		
निव्वळ नफा	८,३६,२००		
एकूण	१६,४४,२००	एकूण	१६,४४,२००

इतर माहिती:

१. आयकर नियमानुसार घसारा रु. ४२,००० इतका आहे.
 २. ७५% कार वैयक्तिक कारणासाठी वापरली जाते.
 ३. तिने स्वतः करता आयुविम्यांचा हप्ता रु. ८४,००० भरला.
 ४. तिने तिच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत १०,००० रुपये गुंतवले.
- यावरून करनिर्धारण वर्ष २०२३-२४ करिता श्रीमती प्रियाचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

किंवा

प्र.३ . ब) श्री. स्मीत 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या मागील वर्षासाठी खालील माहिती देतात.

(२०)

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षा करता नफा - तोटापत्रक

तपशील	रु.	तपशील	रु.
वेतन	४,७०,०००	ढोबळनफा	२१,६२,०००
दूरध्वनी खर्च	२०,४००	भाड्याने दिलेल्या घराचे भाडे मिळाले	५,३६,०००
मालमत्ता कर	२४,०००		
व्यवसाय कर	५,०००		
विद्युत खर्च	५७,२००		
छपाई आणि स्टेशनरी	२,४००		
घसारा	८४,२००		
दुरुस्ती व देखभाल	६५,४००		
कायदेशीर खर्च	१०,०००		
गृहकर्जावरील व्याज	२,२०,०००		
व्यक्तिगत	१,१६,०००		
निव्वळनफा	१६,२३,४००		
एकूण	२६,९८,०००	एकूण	२६,९८,०००

अतिरिक्त माहिती:

- 1) घराच्या मालमत्तेचे महापालिकेचे मूल्यांकन रु. ४,८४,००० आहे.
 - 2) दुरुस्ती आणि देखभाल यामध्ये घराच्या मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी रु. २४,००० समाविष्ट आहेत.
 - 3) निवासस्थानासाठी २०% टेलिफोन खर्च.
 - 4) त्याने स्वतःसाठी LIC च्यापेन्शनफंडात रु. ३०,००० गुंतवले.
 - 5) त्याने स्वतःसाठी आणि बायकोकरता रु. २८,०००/- चा वैद्यकीय विम्याचा हफ्ता क्रेडिटकार्डद्वारे भरला.
- २०२३-२४ च्यामूल्यांकन वर्षाकरिता यांच्या करपात्र उत्पन्न निश्चित करा.

प्र.४अ) श्री. प्रथमेश परब यांनी २४ जानेवारी १९९८ रोजी ३३,००,००० रुपयांना निवासी घर खरेदी केली.

(१०)

घराशी संबंधित अतिरिक्त माहिती खालील प्रमाणे आहे:

१. १ एप्रिल २००१ रोजी सुयोग्य बाजार मूल्य रु. ३७,५०,०००.
 २. आर्थिक वर्ष २००४-०५ मध्ये पहिल्या मजल्याच्या बांधकामाची किंमत रु. ४,५०,०००.
 ३. आर्थिक वर्ष २०११-१२ मध्ये दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाची किंमत रु. ९,००,०००.
 ४. त्यांनी हे घर २४/०१/२०२३ रोजी रु. २,७०,००,००० रुपयांना विकले आणि रु. ६,००,००० दलाली दिली.
 ५. त्यांनी १४/०२/२०२३ रोजी एक निवासी घर रु. ६६,००,००० रुपयांना विकत घेतले.
- १५-०३-२०२३, रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जारी केलेल्या कर्जरोखे मध्ये त्यांनी रु. १५,००,००० गुंतवले.
- करनिर्धारणवर्ष २०२३-२४ करता त्यांचा भांडवली नफा निश्चित करा.
- संबंधित खर्च महागाई निर्देशांक खालील प्रमाणे आहेत:

आर्थिकवर्ष महागाई खर्च निर्देशांक

२००१-०२	१००
२००४-०५	११३
२०११-१२	१८४
२०२२-२३	३३१

प्र.४ ब) श्री विल्सन अमेरिकेचे नागरिक आहेत. गेल्या ८ वर्षांतील त्यांच्या भारतभेटीचा तपशील खालील प्रमाणे आहे. (१०)

मागील वर्ष	भारतात मुक्कामाचे दिवस
२०१५-१६	१२०
२०१६-१७	१०५
२०१७-१८	११३
२०१८-१९	१९०
२०१९-२०	१२५
२०२०-२१	५७
२०२१-२२	२००
२०२२-२३	१६०

त्यांचा करनिर्धारणवर्ष २०२३-२४ करता निवासी दर्जा निश्चित करा.

किंवा

प्र.४.क) श्री. निलेश, तुम्हाला ३१ मार्च, २०२३ रोजी संपणाऱ्या मागील वर्षाचे तपशील देत आहेत. करनिर्धारणवर्ष २०२३-२४ करता त्यांचा भांडवली नफा निश्चित करा. (१०)

१. त्यांनी १९ जानेवारी १९९५ रोजी ३६,००,००० रुपयांना निवासी मालमत्ता खरेदी केली.

२. दि. १ एप्रिल २००१ रोजी वाजवी सुयोग्य मूल्य ४०,००,००० रुपये होते.

३. दि. ५ जुलै २०२२ रोजी त्यांनी सदर गृहमालमत्ता ३,००,००,००० रुपयाला विकली.

४. हस्तांतरणासाठी खर्च रु. ३,००,०००.

५. त्याने सुधारणेसाठी खर्च केला:

२००२-०३ या आर्थिक वर्षात रु. ६,००,०००

२०१०-११ या आर्थिक वर्षात रु. १०,००,०००

६. दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी त्याने ६४,००,००० रुपयाला नवीन निवासी घर खरेदी केले.

७. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी रुलर इलेक्ट्रिक फिकेशन कॉर्पोरेशन (REC) खुले केलेले कर्ज रोखे रु. ६,००,००० गुंतवले.

संबंधित खर्च महागाई निर्देशांक खालील प्रमाणे आहेत:

आर्थिक वर्ष महागाई खर्च निर्देशांक

२००१-०२	१००
२००२-०३	१०५
२०१०-११	१६७
२०२२-२३	३३१

प्र.४.ड)दि. ३१मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षा अखेरीस श्री प्रकाश यांनी मिळवलेल्या उत्पन्नाची खालील माहिती देत आहेत. (१०)

तपशील	रु.
१.भारतात पूरवलेल्या सेवेसाठी व्यवसायिक शुल्क जपानमध्ये मिळाले.	२,५०,०००
२.भारतातून नियंत्रित असलेल्या दुबईतील व्यवसायाचे उत्पन्न	१,५०,०००
३. बांगलादेश मध्ये वेतन अर्जित व मिळाले	५०,०००
४.भारतातील बँकेच्या खात्यावरील व्याज	६०,०००
५. इंडोनेशियातून नियंत्रित असलेल्या चीन मधील व्यवसायाचे उत्पन्न	७५,०००
६.न्युयॉर्क येथील घराचे भाडे, नेपाळ मध्येमिळाले	१०,०००
७.U.S.A.च्याभागीदारी संस्थातून वेतन भारतात मिळाले	१,००,०००
८.भारताबाहेर कमविलेले, कर न भरता पूर्वी मिळालेले उत्पन्न भारतात आणले.	१,५०,०००

करनिर्धारणवर्ष २०२३-२४ करिता त्यांचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

जर ते(अ) सामान्यतःनिवासीअसतील(ब)सामान्यतःनिवासीनसतील

प्र.५अ)भांडवली मालमत्ता ठेवण्याचा कालावधी स्पष्ट करा. अल्पकालीन भांडवली नफा केव्हा होतो हे उदाहरण द्या आणि दीर्घकालीन भांडवली नफा केव्हा होतो. (१०)

प्र.५ब)कलम१०अंतर्गत, कोणते ही पाच करमुक्त उत्पन्ने स्पष्ट करा. (१०)

किंवा

प्र.५टिपा लिहा (कोणत्याही चार) (२०)

१. निवृत्ती वेतन
२. कलम ८०U अंतर्गतवजावट
३. कलम २४ अंतर्गतवजावट
४. व्याख्या: मूल्यांकनवर्ष आणि मागीलवर्ष
५. एकूण उत्पन्नाच्या व्याप्तीच्या संदर्भात करघटना
६. मालमत्ता सोडण्यात आली असे मानलेजाते
